

5,2223. विषाणे समसञ्जत 3,17228. *sich anhängen, zusammengerathen im Kampfe, handgemein werden mit:* बाहुभिः (बाहुभ्यां) समसञ्जताम् 2, 917. 3, 11506. 4, 358. भीष्मः समसञ्जत्किरीटिना 6, 3137. med. 3139. 3141. Bṛĥ. P. 8, 10, 8. राजानः समसञ्जत समासाद्येतेरतरम् wurden handgemein MBh. 12, 7563. auch mit acc. so v. a. angreifen: (कुत्तिभाजम्) संसञ्जतुराक्ष्वे (nach der Lesart der ed. Bomb. st. समसञ्जतुस् der ed. Calc.; also सञ्ज als selbständige Wurzel behandelt) MBh. 6, 1741. *stocken von einer Rede: वचो हि परुषातरं न च पदेषु संसञ्जते* ad Çāk. 69, 2. वाचा संसञ्जमानया MBh. 1, 4225. R. 2, 25, 37. 90, 14. 112, 9 (122, 9 GORR.). — 2) *zusammenfließen, sich vereinigen:* नरस्यास्यस्य नागस्य समसञ्जत (= घनतामगमत् NILAK.) शोषितम् MBh. 7, 1397. — 3) *sich entspinnen, sich bilden:* समसञ्जत युद्धानि MBh. 6, 3142. — 4) *partic. संसक्त a) hängen geblieben so v. a. stockend:* असंसक्तान्तरपद HARIV. 16160. *feindlich zusammengerathen —, handgemein geworden mit (instr.)* MBh. 3, 668. 680. 6, 2363. 7, 1257. 14, 2416. HARIV. 2737. 4116. 4303. 5060. 5069. 10464. R. 6, 18, 17. दिवाकरो धूमकेतुना 86, 42. *in unmittelbarer Berührung stehend, verbunden, vereinigt:* परस्परम् PAÑĀR. 4, 6, 7. सूत्राणि परस्परम् VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 51, a, 7 = MĀRK. P. 40, 24. अन्वो-ज्य° RAGH. 7, 21. कात्संसक्तकृत्ताः RĪ. 3, 23. कलिन्दकन्या गङ्गार्मिसंसक्तत्रला RAH. 6, 48. चक्रवाकमिथुनानि MĀRK. 76, 18. °चित्तयोरितरे-तरम् (so mit BENFEY zu lesen) RĪĀ-TAR. 5, 366. दीपस्य संसक्ता रश्मयः so v. a. abhängig, bedingt R. 2, 64, 68. verbunden mit so v. a. versehen mit: महेन्द्रगुधसंसक्तौ (so ist zu lesen, v. l. °संयुक्तौ) — अम्बुदे HARIV. 3732. मूत्रश्लेष्मादि° Spr. (II) 4909 (Conj.). PAÑĀR. 1, 7, 52 (wohl संसक्तं zu lesen). सक्तसचक्र° 11, 17. 2, 2, 90. *dicht anliegend, anstossend, sich berührend* AK. 3, 2, 17. H. 1431. पश्येमान्पार्थनिर्मुक्तान्संसक्तानिव गच्छतः (शरान्) MBh. 4, 2074. दीर्घासंसक्ताभिर्भूमिः VARĀH. BRH. S. 68, 69. वामाङ्गसंसक्तसुराङ्गन RAGH. 7, 48. *dicht:* °वितपस्कन्धैः R. 3, 79, 7. 5, 13, 61. KUMĀRAS. 3, 43. °धारासलदे मेघे KĀM. NĪTIS. 7, 38. *ununterbrochen, beständig sich wiederholend* H. 1471. °वदनाश्वासा MBh. 3, 2552. केका MĀLATI. 143, 11. पान KATHĀS. 17, 1. कलक 18, 108. — b) *geheftet, gerichtet auf:* तस्यां °मनसः MBh. 1, 6334. °चेतस् Verz. d. Oxf. H. 236, a, 16. *mit den Gedanken —, mit dem Herzen an Jmd oder Etwas hängend, ergeben, obliegend, beschäftigt mit:* घृताद्याम् R. 4, 35, 7. परपुरुषसंसक्ता Spr. (II) 1827, v. l. सर्वभोगेषसंसक्तः R. 7, 3, 2. Verz. d. Oxf. H. 51, a, 9. कर्मसु Bṛĥ. P. 4, 25, 56. 56, b, 18 (wohl शक्त्यां zu lesen). ब्रह्म° MBh. 13, 210. युद्ध° R. 4, 15, 31. मृकव्यापार° Spr. (II) 2190. स्वाध्याय° RĪĀ-TAR. 6, 9. ohne Ergänzung *ergeben, treu anhängend* HARIV. 7591 (nach der Lesart der neueren Ausg. st. संभक्त der älteren). *verliebt* MĀRK. P. 18, 42. *an der Welt hängend* Bṛĥ. P. 4, 20, 6. — Vgl. संसक्ति fgg.

सञ्ज 1) m. ein N. Brahman's und Çiva's H. an. 2, 78. MED. g. 17 (स्वञ्ज gedr., सञ्ज im ÇKDr.). — 2) f. ऋ Geiss TRIK. 2, 9, 26.

सञ्जक m. N. pr. eines Mannes RĪĀ-TAR. 8, 2361.

सञ्जतर (?) n. N. pr. einer Stadt PAÑĀT. 118, 22.

1. संजनन (von जन् mit सम्) 1) adj. (f. ई) *erzeugend, bewirkend, verursachend:* दोष° SUÇR. 1, 171, 12. कीर्ति° MBh. 13, 2974. प्रीति° R. 2, 1, 22. 5, 36, 73. मनःप्रह्लाद° 5, 13, 17. शोक° 6, 82, 30. भयरोग° VARĀH. BRH. S. 7, 16. ईति° 46, 42. अद्रुहास्य° KATHĀS. 12, 51. त्रिलोकमुख°

Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 303, Çl. 8. — 2) n. a) *das Entstehen, Wachsen:* केशानाम् ÇĀÑĀH. ÇR. 18, 24, 22. — b) *das Erzeugen, Bewirken, Verursachen, Schaffen:* रोम° SUÇR. 2, 3, 20. जगत्संजनन Verz. d. Oxf. H. 80, a, 24. कोश° (vgl. कोशसंवलन unter संवलन) MBh. 7, 100. कथा° 3, 12610. तेजः° 4, 1587. काम° R. 4, 9, 19 (18 GORR.). — Vgl. निद्रा°.

2. संजनन n. RAGH. ed. Calc. 16, 74 und संजननी adj. MĀRK. P. 72, 9 fehlerhaft für संवन, °नी.

सञ्जनी (von सञ्ज f. ein künstliches zur Umschreibung von स्थूणा gebildetes Wort: *woran man Etwas hängt* NĪR. 1, 12.

सञ्जपाल m. N. pr. eines Mannes RĪĀ-TAR. 8, 211. 403. 410. 452. u. s. w.

संजयै (von 1. जि mit सम्) 1) adj. *siegreich* RV. 10, 159, 3. AV. 8, 5, 16. AIR. BR. 3, 19. — 2) m. a) *Sieg:* विश्वामित्रस्य Bez. eines Katuraha PAÑĀV. BR. 21, 12, 1. — b) *Bez. einer best. Truppenaufstellung* KĀM. NĪTIS. 19, 44. — c) N. pr. verschiedener Männer: ein Sūta und Sohn Gavalgaṇa's im Dienste Dhṛtarāṣṭra's BHAG. 1, 1. MBh. 1, 81. 2426. 5, 943. fgg. 6, 43. fgg. Bṛĥ. P. 4, 13, 30. ein Sohn Dhṛtarāṣṭra's MBh. 7, 6851. ein Vjāsa Verz. d. Oxf. H. 52, b, 43. ein Sohn Supārçva's VP. 390. Pratikshatra's (Prati's) 412. Bṛĥ. P. 9, 17, 16. Bharmjāçva's 21, 32. Raṇa mṅgaja's 12, 13. VP. 463. ein Lehrer HIOURN-THSANG 2, 52. ein Heerführer der Jaksha BURNOUF, Intr. 532. — HALL in der Einl. zu VĀSAYAD. 2. — 3) n. N. eines Sāman Ind. St. 3, 242, a. PAÑĀV. BR. 13, 6, 6. 7. LĀTJ. 6, 10, 11. 7, 2, 1. इन्द्र° Ind. St. 3, 207, a.

संजयकविशेखर m. N. pr. eines Dichters Verz. d. Tüb. H. 13.

संजयत् (von 1. जि mit सम्) 1) adj. *gewinnend:* अत्सरा AV. 4, 38, 1. — 2) f. °न्ती N. pr. einer Stadt MBh. 2, 1173. SUÇR. 2, 173, 10.

संजयिन् (wie eben) m. N. pr. eines Mannes BURNOUF, Intr. 162. SCHIEFNER, Lebensb. 256 (26). 293 (63). TĀRAN. 59.

संजल्प (von जल्प् mit सम्) m. *Gerede, Gespräch, Unterhaltung* MBh. 2, 1255. 3, 29. 45. 561. 4, 862. 12, 12648. 13, 1460. HARIV. 6324. Bṛĥ. P. 1, 10, 20.

संजवन n. 1) *ein Häuserviervock (चतुःशाल)* AK. 2, 2, 5. H. 992. HALĀJ. 2, 137. — 2) *etwa Wegweiser:* व्यक्तसंजवनोदेशो (व्यक्तं स्पष्टं संजवनं प्रतिक्षणामभिनवद्वपत्वं यस्य स तथाविधः NILAK.) यश्चतुर्दिक्काधजः HARIV. 8979. मार्गसंजवनधवाः (संगमका धवाः पैर्धज्ञीश्चिक्कभूतेर्भगवद्दृक्मार्गी ऽवगम्यते NILAK.) 8992.

संजात 1) adj. s. u. जन् mit सम्. — 2) m. pl. N. pr. einer Völkerschaft VP. 418, N. 20.

सञ्जि gaṇa यवादि zu P. 8, 2, 9.

संजिघृन् (vom desid. von ग्रह् mit सम्) adj. 1) *zusammenzubringen —, zu sammeln beabsichtigend:* स्वाडुपानीयमेधंसि कन्दमूलफलानि DAÇAK. 149, 13. fg. — 2) *zusammenzufassen —, in Kürze darzulegen beabsichtigend:* सारम् SARVADARÇANAS. 138, 20.

संजिजीविषु (vom desid. des caus. von जीच् mit सम्) adj. *zu beleben beabsichtigend:* राजानम् MBh. 1, 2012.

संजिजीविषु (vom desid. von जीच् mit सम्) adj. *zu leben wünschend* MBh. 13, 5914.

संजित् (von 1. जि mit सम्) adj. *gewinnend, erstreitend:* धनानाम् RV. 3, 30, 22. 5, 42, 5.